

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी श्री साई प्रसादालय

जा.नं.एसएसएस/वशी-प्रसादा/१९२३ /२०१९
दि .१०.१२.२०१९

जाहिर निविदा नोटीस

सर्व शिर्डी ग्रामस्थ व संस्थान कर्मचारी यांना कळविणेत येते की, श्री साई प्रसादालयामध्ये गिरणीतील चाळण/कोंडा विक्रीकामी कालावधी जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० करीता निविदा मागविणेत येत आहेत. एका वर्षामध्ये अंदाजे ४०० ते ५०० क्विंटल पर्यंत चाळण/कोंडा विक्रीसाठी उपलब्ध होईल.

ज्या ग्रामस्थांना/कर्मचा-यांना उपरोक्त चाळण/कोंड्याची जनावरांना खाद्य म्हणून आवश्यकता असेल अशा निविदाधारकांनी निविदा सादर करणेकरीता खालील अटी-शर्तीस अधीन राहून निविदा सादर करावयाचे आहे.

एक ग्राहक संपूर्ण चाळण/कोंडा उचलू शकणार नसेल तर एकापेक्षा जास्त ग्राहकांची निवड करण्यात येईल.

अटी व शर्ती :-

१. निविदेचा कालावधी जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० असा एक वर्षासाठी राहिल.
२. निविदा/दरपत्रकधारकाने दरपत्रकावर आपले संपुर्ण नांव, पत्ता व दूरध्वनी/मोबाईल क्रमांक नमुद करावा. निविदेवर "श्री साई प्रसादालय गिरणी चाळण/कोंडा निविदा " असा उल्लेख करावा.
३. दरपत्रकधारकाने चाळण/कोंड्यासाठी प्रती किलोचे दर दयावेत. दरपत्रकासंबंधी कोणतीही चर्चा/वाटाघाटी होणार नसल्याने अंतीम दर दयावेत. एकदा दिलेल्या दरात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही. ज्याचा दर उच्चतम असेल त्यांनाच वर्षभरात जमा होणारा चाळण/कोंडा/कणी प्रती किलोच्या दराप्रमाणे देण्यात येईल.
४. दरपत्रकामध्ये आपला PAN/TIN नंबर नमुद करणे बंधनकारक राहिल.
५. चाळण/कोंडा दर महिन्याचे १५ व ३० तारखेस विक्री करणेत येईल. चाळण/कोंडा घेऊन जाणेची सर्वस्वी जबाबदारी (वाहतूक करणेची) आपणावर राहिल.

६. ज्या निविदाधारकांची निविदा मंजूर होईल अशा निविदाधारकास चाळण/कोंडा उचलणेची हमी म्हणून रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) अनामत रक्कम संस्थानकडे जमा करावी लागेल. सदर रकमेवर कुठल्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही. सदरील रक्कम आदेश कालावधी संपलेनंतर परत करणेत येईल.
७. निविदाधारकाने विहित मुदतीत सदरील चाळण/कोंडा न नेल्यास कोणतीही पुर्वसुचना न देता निविदा रद्द करणेत येऊन संस्थानमध्ये जमा असलेली सुरक्षा अनामत रक्कम जप्त करणेत येईल. त्याबाबत कोणतीही तक्रार करण्याचा अधिकार निविदाधारकास राहणार नाही.
८. निविदाधारकाने चाळण/कोंड्याची मोहोरबंद निविदा दि.११/१२/२०१९ पासून १० दिवसाचे आत कार्यालयीन वेळत संस्थानचे आवक विभागात जमा करावी.
९. चाळण/कोंडा निविदा स्वीकारणेचा अथवा नाकारण्याचा अधिकार संस्थानने राखून ठेवला आहे.
१०. चाळण/कोंडा विक्री संदर्भात काही वाद झाल्यास गांव-राहाता येथील न्यायकक्षच्या अंतर्गत राहिल.

(दी.म.मुगळीकर भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी